

आनंद सागर
मंगल कार्यालय
एका मंगलमय कार्यासाठी लागणारी सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली. आता आनंद सागर मंगल कार्यालय येथे रात्रीच्या कार्यक्रमासाठी भव्य लॉन्स उपलब्ध.
* लग्न सोहळा * साखरपुडा * रिसेप्शन * वाढदिवस * गेट दुगेदर * कॉन्फरन्स * सांस्कृतिक कार्यक्रम
आसना बायपास चौरस्ता, गोरक्षग, जवळ, देगमुळ गॅस पंपासमोर कामठा (बु.) नांदेड
व्यवस्था: रथागत मंडप डेकोरेटर्स, मो. 9325610507, 7972904719

गोदातेर

समाचार

संपादक : केशव घोणसे पाटील
www.godateer.com

हॉटेल्स द्वारका
शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट
मो. प्रियंका महेश वडनकर 7620987408
कोकाटे कॉम्प्लेक्स, आसना बायपास, सांगवी (बु.) हिंगोली रोड, नांदेड.

* वर्ष ६५ वे * अंक १०० * नांदेड * गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ * पृष्ठ ६ * किंमत २ रुपये * 255777, Fax : 252211

नांदेडचा पारा ४२ अंशावर; पुढील ४ दिवस उफ्याचे!

नांदेड (प्रतिनिधी) - जिल्ह्यावर सध्या सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. सध्या नांदेडचा पारा ४२ अंशावर गेल्याने उष्णता होण्याचा धोका वाढला आहे. परिणामी नेहमी वर्दळ राहणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतही शुक्रशुक्राट दिसून आला आहे. तसेच राज्यात पुढील ४ दिवस उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या आठवडाभरापासून नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमानामधील ही वाढ म्हणजे उष्णतेच्या लाटेचे संकेत असून शकते. ही लाट पुढे आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. ऐबी एप्रिल महिन्याच्या पंधरावड्यात ४० च्या आत राहणाऱ्या तापमाने ४२ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी दुपारी १२ वाजता पुन्हा ४२ अंश तापमानाची नोंद झाली. तर दुपारी ३ वाजता ४१ अंश असे तापमान होते. दररोज सकाळी १० वाजेनंतर तापमान आणि उष्णता वाढत आहे.

वाढत चाललेल्या उष्णतेमुळे नेहमी वर्दळ राहणारे श्रीनगर, वजिराबाद, नवा मोंडा, जुना मोंडा, वर्कशांप, भायनगर आदी भागात शुक्रशुक्राट पहाण्यास मिळाला. विविध बाजारपेठेतही हीच स्थिती अनुभवायास येत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास उष्णताची शक्यता वाढली असून दैनंदिन जीवनमानावर ही परिणाम



झाला आहे. दुपारच्यावेळी करण्यात येणारे श्रमाचे काम तसेच प्रवासात फिरणे यामुळे उष्णता होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्णताही गंभीर ठरू शकते, परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण त्यापासून वाचू शकतो. यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले.

खबरदारीचे उपाय
शरिरातील पाणी पातळी टिकवून ठेवण्यासाठी वारंवार पाणी प्यावे. लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआर-एस किंवा घरगुती पेयांचा वापर करावा. तसेच

देगलुरमध्ये ४७ अंशाची नोंद
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी या गावात बुधवारी ४७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सुंदगी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे.

महाराष्ट्र तापला!
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी अकोल्यात मोसमातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

घराबाहेर पडताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत कडक उन्हात बाहेर जाऊ नये. दुपारच्या वेळी कष्टाची कामे करू नयेत, कॉफी किंवा मद्यपान टाळावे. बंद असलेल्या उष्ण वाहनात लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नये असे आवाहन प्रशासन तथा आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) - २०३४ नाही तर २०२९ पासूनच देशात महिला आरक्षण लागू होणार आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्णपणे महिला आरक्षणासह पार पडल्यास भारतीय लोकशाही अधिक सशक्त आणि चैतन्यमय होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

मोदी यांनी पत्रात म्हटले आहे की, धोरणनिर्मिती आणि निर्णयप्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग असणे विकसित भारत घडविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुर्कृत्या मंजूर होणे गरजेचे आहे. यात होणारा कोणताही विलंब हा भारतातील महिलांवर घोर अन्याय ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्याच्या कायद्यानुसार, २०२७ च्या



संविधानात महिला आरक्षण २०३४ पूर्वी लागू होऊ शकले नसते. मात्र, २०२९ च्या निवडणुकांपासूनच याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कायद्यात दुर्कृती करीत आहे.

महिला शक्तीने स्टार्टअप, विज्ञान, क्रीडा आणि साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, त्यामुळे कायदेमंडळातही त्यांचा सहभाग वाढणे काळाची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. संसदेत हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेच्या जागांची संख्या ८१६ वर पोहोचेल, ज्यापैकी २७३ जागा महिलांसाठी

राखीव असतील. पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपापल्या खासदारांना पत्र लिहून या ऐतिहासिक बदलासाठी प्रोत्साहन द्यावे. भारताच्या कन्यांना त्यांच्या हक्कासाठी आता आणखी प्रतीक्षा करायला लागू नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी या पत्राद्वारे केले आहे.

पंतप्रधानांनी ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करताना सांगितले की, सरदार पटेल यांनी अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याबाबत काम केले होते. गेल्या तीन-चार दशकांत अनेक प्रयत्न झाले. पण, त्यांना पूर्ण यश लाभले नाही. आता २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करताना, देशाच्या निम्न्या लोकसंख्येच्या म्हणजेच नारी शक्तीच्या आकांक्षांना न्याय मिळेल याची खात्री आपण करू या, असे आवाहन त्यांनी पत्राच्या शेवटी केले.

राज्यातील आणखी पाच आयएसएस अधिकाऱ्यांची बदली

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील आयएसएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तत्पूर्वी २५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यामध्ये, काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली, तर काहींना सचिवपदी जबाबदारी मिळाली होती. आता, आणखी आयएसएस ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डॉ. बी. एन.

पाटील (आयएसएस: नॉन-एससीएस: २०१४), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएसएस: एससीएस: २०१५), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे. यासह, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएसएस: आरआर: २०२०), यांची अतिरिक्त म हानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी

अनेक राज्यांत पावसाचा इशारा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) - देशभरात सध्या उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरी तापमान हे ४० अंश सेल्सियसच्या वर पोहोचलं आहे. वाढत असलेलं तापमान उष्णतेच्या लाटेचा संकेत देत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. स्कायमेटेकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नव्या इशारांमुळे चिंता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर, ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुलींनी मारली बाजी
नवी दिल्ली (प्रतिनिधी) - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा निकाल ९३.७० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल ९३.६६ टक्के होता, त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे. बोर्डांनं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे.

दरवर्षीप्रमाणं यंदा देखील सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलींनी मुलांना मागं टाकत बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक आहे. सीबीएसईनं अधिकृतपणे टॉपर



यादी जाहीर केली नाही. मात्र, गुणवत्ता प्रमाणापत्र त्या त्या विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. सीबीएसईनं दहावीचा निकाल जाहीर केल्यानं जवळपास २४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असला तरीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे. ते दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतात. याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळे समाधानी नाहीत ते १५ मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. सीबीएसईकडून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दोन बोर्ड परीक्षा पद्धत आणली आहे.

सीबीएसईच्या विभागनिहाय निकालात विवेक आणि विजयवाडा विभागानं बाजी मारली आहे. दोन्ही विभागांचा निकाल ९९.७९ टक्के लागला आहे. तर, नोडा विभागाचा निकाल ८७.६६ टक्के तर दिल्ली विभागाचा निकाल ९७.३८ टक्के लागला आहे. केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.५७ टक्के लागला असून जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल ९९.४२ टक्के निकाल लागला आहे. तर, सरकारी शाळांची टक्केवारी ९९.४३ टक्के आहे.

मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिश्का अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स १ मे पासून रद्द होणार

राज्य सरकारच्या निर्णयाला रिश्का संघटनांचा विरोध
मुंबई (प्रतिनिधी) - मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिश्का टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. येत्या १ मे म्हणजेच म हाराष्ट्र दिनाच्या दिवसापासून ही कारवाई केली जाणार आहे, असे आदेश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

दरम्यान, या निर्णयाला रिश्का टॅक्सी चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी तीव्र विरोध केला आहे. अशा प्रकारे कायदा आणणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, हा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाचा विरोधात आम्ही आवाज उठवणार, असे राव यांनी बोलताना सांगितले आहे. दरम्यान मुंबई आणि इतर शहरातील अनेक रिश्का आणि टॅक्सी चालक राव यांच्या युनियन सोबत जोडलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिश्का व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोठा परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ

पाटणा (प्रतिनिधी) - भाजप नेते सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची बुधवारी शपथ घेतली. राज्याचे ते २४ वे मुख्यमंत्री असून, भाजपकडे पहिल्यांदाच हे पद आले आहे. लोकभवन येथे राज्यपाल सईद अता हसनाने यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी संयुक्त जनता दलाचे बिजेन्द्र प्रसाद यादव आणि विजय कुमार चौधरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार, भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले आहे. समर्पित भावनेने काम करणारे व्यक्तीमूळ असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल असे पंतप्रधानांनी नमूद केले. मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौधरी यांचे अभिनंदन करत, बिहारचा वेगाने विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.

पत्रकार रमेश ठाकूर यांना पुत्रशोक

नवीन नांदेड (प्रतिनिधी) - एप्रिल रोजी राजी १० वाजता सिडको येथील वैकुंठधाम स्म शानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीप्रसंगी सिडको - हडको सह नांदेड शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

ऑकार ठाकूर यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी त्याचे रूग्णालयात निधन झाले.



शालेय अभ्यासक्रमात 'सहकार' विषयाचा समावेश होणार

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकार सर्वसमावेशक धोरण आखत आहे. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील विविधकरण आणि स्तरापासून सहकाराची मूल्ये रुजवण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण विचार शासन स्तरावर सुरू आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली. मुंबईतील राज्य सहकारी बँकेत प्रस्तावित सहकार धोरणासंदर्भात गठित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दांडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासह क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील विविधकरण आणि युवापिढीचा सहभाग यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला. सहकारी संस्थांच्या नफ्यातील काही भाग आता 'सीएसआर' अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी वापरण्याबाबत धोरणात तरतूद केली जाऊ शकते.

KC FASHION MALL
पवित्र बंधताया प्रत्येक क्षणी...
SBI बँके जवळ, छत्रपती शिवाजीनगर नांदेड | 7030223399

मी होर्मुझची सामुद्रधुनी कायमची खुली करतोय, चीनचा इराणला शस्त्रपुरवठा न करण्याचा वायदा; ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - चीनने इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही असा वायदा केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. स्वित्झरलंडमध्ये शी जिगपिंग यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा उपस्थित केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जिगपिंग यांनी इराणला शस्त्रपुरवठा न करण्याची हमी दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये मी होर्मुझ सामुद्रधुनी कायमची खुली करत असल्याचे म्हटले आहे. हे मी चीन आणि जगासाठी करतोय, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना चीनने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, चीन इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही, अशी हमी देखील त्यांनी दिल्याचे ट्रम्प पोस्टमध्ये म्हणत



आहेत. होर्मुझ खुली करण्याचा निर्णयामुळे चीन खूप आनंदी असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मी होर्मुझ सामुद्रधुनी कायमची खुली करतोय यामुळे चीन खूप खुश आहे. हे मी त्यांच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी करतोय. ही परिस्थिती पुन्हा उत्पन्न होणार नाही. इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही यासाठी त्यांनी सहमती दर्शवली आहे. मी काही दिवसांत तिथं (चीनमध्ये) जाईन त्यावेळी अध्यक्ष शी जिगपिंग मला कडाडून मिठी मारतील. आम्ही फार छान पद्धतीने

एकत्र काम करतोय. पण, लक्षात ठेवा गरज पडल्यास आम्ही फायटींगमध्येही चांगले आहोत, इतरापेक्षा खूप चांगले, असे ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या मुलाखतीत इराणला शस्त्रपुरवठा करू नये अशी विनंती करणारे पत्र शी जिगपिंग यांना लिहल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण, जिगपिंग यांनी शस्त्रपुरवठा करत नसल्याचे स्पष्ट केले होते, असेही ट्रम्प यांनी या मुलाखतीत सांगितले. दरम्यान, इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. तसेच, टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा इशारा देखील दिला होता. यावेळी ट्रम्प यांनी ओबामा यांच्या आण्विक कराराचा देखील उल्लेख केला. इराणने आतापर्यंत अण्वस्त्र तयार करून त्याचा वापर देखील केला असता, असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.

वीज प्रकल्पात बाँयलरचा स्फोट, १४ जणांचा मृत्यू

शक्ती (वृत्तसंस्था) - छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील सिंहीतराई स्थित वेदांता लिमिटेडच्या औष्णिक विद्युत केंद्रात मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. प्लांटमधील बाँयलरची पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत १४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १९ जण गंभीररीत्या भाजले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने गरीब मजुरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साधारण २:३० च्या सुमारास प्लांटच्या 'युनिट १' मध्ये तांत्रिक बिघाड होऊन बाँयलरची नळी प्रचंड दाबाने फुटली. ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक मजूर तिथे काम करत होते, तर काही जण दुपारचे जेवण करत होते. पाईपलाईन फुटताच त्यातून साधारण ६०० अंश सेल्सिअस तापमानाची अतिउष्ण वाफ वेगाने बाहेर पडली आणि परिसरात पसरली. या वाफेची उष्णता इतकी भीषण होती की, तिथे उपस्थित असलेल्या मजुरांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अनेक मजूर या अतिउष्ण वाफेमुळे जागीच होरपळले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करूनी सोडावे, सकळ जन

संरक्षायक संपादकः
कै. दैविदासराव रसाळ

गोदातीर समाचार

संपादक
केशव घोणसे पाटील

‘वनतारा विद्यापीठ’ छानच, पण...

आजच्या वेगवान आणि भौतिकतावादी युगात जंगल आणि वन्यजीव संवर्धनाचा विषय अनेकदा केवळ घोषणापुरता, सोशल मीडियावरील हॅशटॅगपुरता किंवा औपचारिक उपक्रमांपुरता मर्यादित राहते. अशा परिस्थितीत वन्यजीव संशोधनासाठी ‘वनतारा विद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणा ही केवळ अभिनंदनास पात्र नाही, तर ती भारताच्या पर्यावरणीय भवितव्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. मात्र, या उपक्रमाकडे केवळ उत्साहाने नव्हे तर तितक्याच चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. भारतामध्ये वन्यजीव संवर्धनाचा इतिहास मोठा असला तरी तो अनेकदा तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेला दिसतो. एकीकडे उत्कृष्ट मैदानी संशोधन कार्य सुरू असते, तर दुसरीकडे शैक्षणिक संशोधन, धोरणात्मक नियोजन आणि दीर्घकालीन निधी यामध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो. अशा वेळी वन्यजीवांसाठी समर्पित विद्यापीठ उभारण्याचा विचार ही एक सकारात्मक पायरी आहे. यामुळे वन्यजीव शास्त्रज्ञ, पशुवैद्यक तज्ज्ञ आणि पर्यावरण धोरणकार यांची नवीन पिढी घडू शकते, जी जागतिक दर्जाच्या निकषांवर काम करेल. परंतु या संकल्पनेचे खरे महत्त्व केवळ तिच्या भव्यतेत किंवा आर्थिक सामर्थ्यात नसून तिच्या कार्यपद्धतीत आहे. भारतात वन्यजीव संवर्धन हे परंपरेने सरकारी यंत्रणांद्वारे चालवले गेले आहे, ज्यामध्ये कायद्याचे आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाचे बंधन असते. खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढत असताना पारदर्शकता, वैज्ञानिक स्वायत्तता आणि वन्यजीवांचे व्यापारीकरण होण्याचा धोका यांसारखे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे अशा संस्थानी केवळ संसाधनांचा वापर न करता, नैतिकतेचे आणि वैज्ञानिक प्रामाणिकतेचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंतचे अनुभवानुसार वन भागातील झाडांची

कत्तल करण्यामध्ये त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचाच मोठा हात असतो हे दिसून आले आहे. या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घरं याची साक्ष देतात. असाच प्रकार प्रस्तुत विद्यापीठाबाबत होऊ नये ही अपेक्षा. जंगलातील पशूंच्या संवर्धनाचा मुद्दा केवळ वाघ, हत्ती किंवा सिंह यांसारख्या आकर्षक प्राण्यांपुरता मर्यादित नाही. प्रत्यक्षात जैवविविधतेचे संतुलन हे गवताळ प्रदेश, दलदली, कीटक आणि सूक्ष्मजीवांवरही अवलंबून असते. अनेकदा ‘दिसणाऱ्या’ आणि ‘आकर्षक’ प्रजातींवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, तर पर्यावरणासाठी तितक्याच महत्त्वाच्या, पण कमी प्रसिद्ध घटकांकडे दुर्लक्ष होते. खरे संवर्धन हे सर्वसमावेशक असले पाहिजे तेव्हाच परिसंस्थेचे संतुलन टिकून राहते. याचबरोबर, स्थानिक समुदायांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जंगलाच्या कडला किंवा आत राहणाऱ्या आदिवासी आणि ग्रामीण समाजांचा निसर्गाशी असलेला संबंध अत्यंत जवळचा आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाशिवाय संवर्धनाची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अशा विद्यापीठांना स्थानिक लोकांना ‘विषय’ म्हणून नव्हे, तर ‘भागीदार’ म्हणून सामावून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या उपजीविकेचे, हक्कांचे आणि ज्ञानाचे संरक्षण करतानाच वन्यजीव संवर्धन साध्य करणे ही खरी कसोटी ठरेल. आज जंगलातील पशूंचे संवर्धन का आवश्यक आहे, याचा विचार केल्यास त्यामागे केवळ पर्यावरणीय कारणे नाहीत, तर मानवी अस्तित्वाचा प्रश्नही दडलेला आहे. जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाते. ते हवामान संतुलित ठेवते, जलस्रोतांचे रक्षण करते आणि अन्नसाखळीचा आधार असते. वन्यजीव हे या परिसंस्थेचे अविभाज्य घटक आहेत. एखादी प्रजाती नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणीय साखळीवर होतो, ज्याचा शेवटी परिणाम मानवावरच होतो. यामुळे ‘वनतारा विद्यापीठ’सारख्या उपक्रमांकडून अपेक्षा मोठ्या आहेत. ही संस्था जर वैज्ञानिक स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि पर्यावरणीय नम्रता जपत पुढे गेली, तर ती भारताला जागतिक स्तरावर वन्यजीव संवर्धनाच्या आघाडीवर नेऊ शकते. अन्यथा, ती केवळ भव्य इमारती आणि मर्यादित परिणाम असलेला आणखी एक प्रकल्प ठरू शकतो. म्हणूनच कोणतीही घोषणा ही केवळ सुरुवात असते. खरा कस लागतो तो तिच्या अंमलबजावणीत. जंगलातील पशूंचे संवर्धन हे केवळ सरकार किंवा खाजगी संस्थांची जबाबदारी नसून ते संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. जागरूकता, शिक्षण आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातूनच आपण आपल्या निसर्गसंपत्तीचे रक्षण करू शकतो. वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे संरक्षण आणि हे सत्य जितक्या लवकर आपण ओळखू, तितकेच आपल्या पृथ्वीचे आणि मानवाजातीचे भविष्य सुरक्षित राहील.

गुणवत्तेच्या नावाखाली संधीचे केंद्रीकरण व वाढती शैक्षणिक विषमता



महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्था, सामाजिक न्यायाची परंपरा आणि सर्वसम वित्तीय विकासाचा विचार करता, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेला शासन आदेश हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून, तो राज्याच्या शैक्षणिक व सामाजिक संरचनेवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. या शासन आदेशामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक भरती किंवा शैक्षणिक पात्रतेचे मूल्यांकन करताना उमेदवारां-ने शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाच्या किंवा संस्थेच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) क्रमांकाचा विचार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, परदेशी विद्यापीठांच्या बाबतीत QS, THE आणि RWU (Shanghai) या जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असलेल्या विद्यापीठांमध्ये क्रमवारीत ५०० च्या आत असलेल्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना पहिल्या गटामध्ये ठेवण्याचा किंवा प्राधान्य देण्याचा निकष लागू करण्यात आलेला आहे. वरकृणी पाहता हा निर्णय गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय दर्जा वाढविण्याच्या हेतूने घेतलेला वाटतो; मात्र वास्तवात तो सामाजिक विषमता वाढविणारा आणि वंचित घटकांना दुय्यम स्थान देणारा असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील शैक्षणिक वास्तवाचा विचार केला असता, एनआयआरएफ १०० च्या आत सातत्याने म्हणजे मिळवणाऱ्या सर्वजनिक विद्यापीठे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ ही प्रामुख्याने पुढे येतात. याचा सख्त अर्थ असा होतो की राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्याख्या केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन विद्यापीठांपुरती मर्यादित केली जाते. परंतु हा दृष्टिकोन वास्तवापासून पूर्णतः दूर आहे. कारण महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी, दलित आणि बहुजन समाजातून येतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असते. अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ सारख्या विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेणे हे केवळ प्रवेश

मिळवण्यापुरते मर्यादित नसून, ते आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्षांचे एक मोठे आव्हान असते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहिली असता, त्यांना दरमहा होणारा खर्च परवडणेही कठीण असते. पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये राहण्यासाठी लागणारे भाडे, अन्न, प्रवास, शिक्षण शुल्क, पुस्तके आणि इतर आवश्यक खर्च यांचा एकत्रित विचार करता, हा खर्च हजारो रुपयांपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत गरीब, आदिवासी किंवा बहुजन कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे हे जवळजवळ अशक्य ठरते. त्यामुळे शासन आदेशामध्ये नमूद केलेला निकष प्रत्यक्षात वा विद्यार्थ्यांना स्पष्टाचा मुख्य प्रवाहातून बाहेर दकलतो.

या शासन आदेशाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे परदेशी विद्यापीठांच्या संदर्भातील निकष. QS, THE आणि RWU (Shanghai) या जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असलेल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणे ही गोष्ट केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांसाठीच शक्य आहे. परदेशी शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च हा लाखो रुपयांमध्ये असतो. यामध्ये केवळ शिक्षण शुल्कच नव्हे, तर राहणीमानाचा खर्च, प्रवास, व्हिसा, विमा आणि इतर अनेक खर्चांचा समावेश असतो. त्यामुळे गरीब किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय व्यवहार्य नाही. अशा परिस्थितीत शासनाने हा निकष लावणे म्हणजे सामाजिक विषमता अधिकच वाढविण्याचा मार्ग मोकळा करणे होय. याचबरोबर, या शासन आदेशातील सर्वात मोठी विसंगती म्हणजे त्याचा कारवायावर वापर. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) ही प्रणाली भारतात २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे २०१६ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या काळात या क्रमवारीचा कोणताही संबंध नव्हता. अशा विद्यार्थ्यांवर हा निकष लागू करणे म्हणजे त्यांच्या संधींवर अन्याय करणे होय. हा प्रकार न्याय आणि समाजतेच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करणारा आहे. कोणताही नियम तो लागू होण्यापूर्वीच्या कालावधीवर लावणे हे प्रशासनिक दृष्ट्या चुकीचे मानले जाते, आणि येथेही तीच चूक स्पष्टपणे दिसून येते.

या निर्णयामुळे राज्यातील इतर विद्यापीठांचे अवमूल्यन होण्याची प्रक्रिया

सुरू होते. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक विद्यापीठे ही लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची प्रमुख साधने आहेत. या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येतात आणि अनेकदा उत्कृष्ट यश संपादन करतात. मात्र त्यांच्या विद्यापीठाचा एनआयआरएफ क्रमांक कमी असल्यामुळे त्यांना कमी गुण दिले जातात. यामुळे त्यांच्या गुणवत्तेचा योग्य समान होत नाही आणि त्यांच्या संधी मर्यादित होतात.

शिक्षण, समानता आणि संविधानिक मूल्यांवरील परिणाम -दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या शासन आदेशाच्या परिणामांचा विचार केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुरता मर्यादित ठेवून चालणारा नाही; कारण या निर्णयाचा सर्वात थेट आणि दीर्घकालीन परिणाम शिक्षक किंवा प्राध्यापक भरती प्रक्रियेवर, शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवर आणि समाजातील समतेच्या संकल्पनेवर होणार आहे. या आदेशानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन करताना त्यांच्या शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाच्या संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) क्रमांकाचा आधार घेतला जात असल्यामुळे, शिक्षक किंवा प्राध्यापक भरती प्रक्रियेतच असमान-तेची बीजे पेरली जात आहेत. शिक्षक किंवा प्राध्यापक हा केवळ ज्ञान देणारा घटक नसून तो समाज घडविण्याचा केंद्रबिंदू असतो. विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक नाते असलेले शिक्षक किंवा प्राध्यापक विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टिकोन देतात. परंतु जर शिक्षक भरती प्रक्रियेमध्येच काही विशिष्ट विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले गेले, तर या प्रक्रियेतून येणारी विविधता कमी होईल. परिणामी, शिक्षण क्षेत्रात एकसुरीपणा निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना विविध सामाजिक वास्तवांचा अनुभव घेण्याची संधी कमी मिळेल. संविधानाच्या दृष्टीने पाहिले असता, भारतातील प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना पुढे आणण्यासाठी अनेक विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु या शासन आदेशामुळे या घटकांना प्रत्यक्षात स्पष्टबाहेर दकलले जात आहे. शिक्षण हे सामाजिक उन्नतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते; परंतु जर शिक्षणाच्या संधीचे मर्यादित केल्या

गेल्या, तर सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ कागदावरच उरेल. या निर्णयामुळे राज्यातील इतर विद्यापीठांच्या प्रतिमेवरही विपरीत परिणाम होतो. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था नसून त्या त्या भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाची केंद्रे आहेत. या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक अडचणींवर मात करून पुढे येतात. परंतु त्यांच्या विद्यापीठांचा क्रमांक कमी असल्यामुळे त्यांना कमी लेखले जाते. यामुळे या विद्यापीठांची प्रतिष्ठा कमी होते आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. २०१६ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात ही समस्या अधिक गंभीर होते. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) ही प्रणाली त्या काळात अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्या काळातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी कोणतेही निर्णय घेताना या क्रमवारीचा विचार केलेला नव्हता. अशा विद्यार्थ्यांवर हा निकष लागणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होय. हा निर्णय केवळ तंत्रिकदृष्ट्या चुकीचा नाही, तर नैतिकदृष्ट्याही असोय आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, हा शासन आदेश शिक्षणातील विषमता वाढविणारा, सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा आणणारा आणि राज्यातील इतर विद्यापीठांचे अवमूल्यन करणारा ठरतो. त्यामुळे याचा पुनर्विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात कोणतेही धोरण राबविताना त्याचा सर्व घटकांवर होणारा परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे.

११ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या शासन आदेशामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता, केवळ टीका करून थांबणे पुरेसे नाही; तर त्यासाठी योग्य पर्याय आणि रचनात्मक उपाय सुचवणे ही काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्र हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून ते सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यामुळे या क्षेत्रात घेतलेले कोणतेही धोरणात्मक निर्णय हे सर्वसमावेशक, न्याय्य आणि वास्तववादी असणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या शासन आदेशामध्ये गुणवत्ता या संकल्पनेचा जो अरंद अर्थ लावण्यात आला आहे, तो बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वप्रथम, उमेदवारांच्या गुणवत्तेचे मूल्यांकनकरताना त्यांच्या शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) क्रमांकावर आधारित निकष लावण्याऐवजी

त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर आधारित मूल्यांकन प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान, संशोधन क्षमता आणि सामाजिक बांधिलकी या घटकांचा विचार करून त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. केवळ संस्थेच्या क्रमांकावर आधारित मूल्यांकन केल्यास अनेक गुणवत्तावान उमेदवार संधीपासून वंचित राहातात.

दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठांना समान संधी उपलब्ध करून देणे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठ हे त्या त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक निधी, संशोधन सुविधा, पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक किंवा प्राध्यापक उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. जर सर्व विद्यापीठांची गुणवत्ता सुधारली, तर विद्यार्थ्यांना केवळ काही मोजक्या विद्यापीठांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तिसरे म्हणजे, ग्रामीण आणि वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी आर्थिक मदत, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करून दिली गेली, तर काही प्रमाणात विषमता कमी होऊ शकते. परंतु दीर्घकालीन उपाय म्हणून शिक्षणाचे विकेंद्रीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.

२०१६ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी चौकट (एनआयआरएफ) ही प्रणाली त्या काळात अस्तित्वात नव्हती, त्यामुळे त्या काळातील विद्यार्थ्यांवर हा निकष लावणे अन्यायकारक आहे. अशा उमेदवारांसाठी त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि इतर गुणांवर आधारित मूल्यांकन प्रणाली तयार केली पाहिजे. ११ फेब्रुवारी २०२६ चा शासन आदेश हा गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने घेतलेला असला, तरी त्याचे परिणाम विचारात घेतले असता तो सामाजिक विषमता वाढविणारा ठरतो. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा गुणवत्ता या नावाखाली आपण नुकळतपणे समाजात असम नता वाढवत आहोत, आणि हे कोणत्याही प्रगत समाजासाठी योग्य नाही.

-डॉ. राजेंद्र बगाटे,
हिंगोली

आपला आवाज हीच आपली ताकद



वर मात मुद्दा करू शकता. त्यामुळे आजच्या दिवशी अनेक डॉक्टर आणि संशोधक आवाजाशी संबंधित समस्यांवर काम करणाऱ्या लोकांची चर्चा करून यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. १६ एप्रिल हा जागतिक आवाज दिवस अर्थात वल्ड व्हाइस डे म्हणून साजरा करण्यात येतो. आवाजाच्या बाबतीत अनेक गैरसमज लोकांना असतात. हे गैरसमज दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. रोजच्या जगण्यात आवाजाकडे आपण तितकेसे लक्ष देत नाही. मात्र आवाजावर नक्की कसा ताण पडतो आणि त्याची काळजी घ्यायला हवी हेदेखील महत्त्वाचे आहे. आवाजाच्या बाबतीत अनेक गैरसमज डॉ. शमा कोवळे, कन्सल्टंट ईएनटी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी दूर केले आहेत आणि तुम्हालाही याबाबत जाणून घेण्याची गरज सांगितली आहे.

गैरसमज: १) कुजबुजणे चांगले असते कारण त्यामुळे तुमच्या आवाजाला जरा आराम मिळतो. सत्य: खरे तर कुजबुजल्यामुळे तुमच्या स्वर पटाचे-वोकल फोल्ड नुकसान होतं. आवाजात कर्कशापणा असले किंवा आवाज बदलत असत तर कुजबुजल्यामुळे स्वर पटांवर ताण पडतो, कारण ते पूर्णपणे जवळ नसतात त्यामुळे आवाज निर्माण करण्यासाठी अधिक जास्त जोर लावावा लागतो. त्यामुळे जर आवाजाला आराम घ्यायचा असेल तर अजिबात बोलू नका.

२) आपण आपल्या डायफ्रामपासून गातो. आपण आपल्या धासाच्या मदतीने गातो. तुमचा धास जितका

चांगला असेल तितके चांगले तुम्ही गाऊ शकता. तुमच्या डायफ्रामपासून गा असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्याचा अर्थ होतो की ओटीपोटात धास घेऊन गा आणि धास गाण्यास मदत करतो.

३) जर आवाज बसला असेल तर चोखून खाण्याच्या गोळ्या किंवा कफ ड्रॉप घेतल्यास बरे वाटते. तुमच्या आवाजासाठी हानिकारक असतात. मेंथॉलमुळे वेदना तात्पुरत्या थांबतात आणि आराम मिळाल्यासारखे वाटते, त्यामुळे खरेतर आवाज बसलेला असताना देखील तुम्ही बोलू लागता, अशावे आवाजाला अधिक जास्त त्रास होतो. दुसरे म्हणजे चोखून खाण्याच्या गोळ्यांमधील साखर घसा कोरडा करते, त्यामुळे बोलायला अजून सोपे जाते.

४) आवाजाला काही त्रास होत असेल, तर तो दूर होईपर्यंत थांबा. सत्य: आवाजाला काही त्रास होत असले किंवा आवाज बदलला असेल तर आवाजाला थोडा आराम मिळण्यासाठी एक आठवडाभर वाट पाहणे ठीक आहे. त्यामुळे खळून इन्स्टी शकतात आणि तुम्हाला ही शक्ती मिळू लागल्या. पुढे मोठ्या पडद्यावर देखील त्यांना संधी मिळत गेली. पडद्यावरील त्यांचे मस्तमौला आगळेवेगळे रूप प्रेक्षकांना खूप भावले. पडद्यावर त्यांची इन्स्टी झाली की प्रेक्षक खळ-खळून हसत. एक टाईट कोट, छोटी हॅट, मोठे शूज आणि चेहऱ्यावरील छोटीशी मिशी असे त्यांचे पडद्यावरील वेडगळ रूप प्रेक्षकांना खूप भावले. हे वेडगळ रूप प्रेक्षकांना इतके आवडले की पुढे हेच त्यांचे वेडगळ रूप त्यांची ओळख बनली.

या व्यक्तिसिरेबद्दल ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्याच क्षणी मी ती व्यक्तिसिरेखा अनुभवू लागलो. मी त्याला ओळखण्याची आणि रंगभंगवणारे असेपर्यंत तो माझ्यात भिन्नलेला असायचो. चार्ली चॅप्लिन यांनी आयुष्याचे चरित्र सादर करत असताना आपण आपल्या धासाच्या मदतीने गातो. तुमचा धास जितका

टाळणे उत्तम.

५) बिटाडॉईनेने गुळगुळीय केल्यास आवाज सरा न्हयला मद्दत होतं.

सत्य: गुळगुळीय घासाच्या पोकळीत केल्या जातात. ते स्वयंत्रात असलेल्या कंठातील पोकळीपर्यंत किंवा स्वर पटापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही. ६) वेपिंग हे तुमच्या आवाजासाठी धुम्रपानाइतके वाईट नाही. सत्य: वेपिंग किंवा ई-सिगारेट या तुमच्या फुफ्फुसांसाठी तितक्याच हानिकारक असतात. जर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या धासावर होत असेल तर आवाज आणि गाण्यावर देखील त्याचा परिणाम होणार हे नक्की. धुम्रपानामुळे व्होकल फोल्ड एडेमा किंवा रेन्के एडेमा होतो, तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते.

७) कफ असेल तर घसा साफ करणे चांगले असते. सत्य: घसा साफ केल्याने स्वर पटांवर खूप ताण पडतो आणि आवाजाचे नुकसान होतं. जर तुम्हाला घसा साफ करावासा वाटत असेल, तर एक घोट पाणी प्या किंवा कफ गिळण्याचा प्रयत्न करा. ८) गाताना डोक्यातून आवाज येतो. सत्य: आवाज आपल्या स्वर पटांमध्ये निर्माण केला जातो, आणि अशी काही चर्चा असताना जिथे आवाज प्रतिध्वनीत होतो. त्यामुळे गायकाला असे वाटते की आवाज डोक्यामध्ये घुमत आहे, याला हेड रजिस्टर म्हणतात.

९) आवाजाची काही समस्या असेल तर शस्त्रक्रिया हा त्यावरील एकमेव उपाय आहे. सत्य: आवाजाला काही त्रास होत असेल तर फुल टाईम स्पेशलिटी सिस्टिम असलेल्या रुग्णालयातील लॅरींगओलॉजिस्ट किंवा ईएनटी सर्जनला दाखवा, ते तुमच्या समस्येचे नेमके निदान करतील आणि त्यानुसार थेरापी किंवा शस्त्रक्रिया करून उपचार करतील. कंठातील पोकळीमध्ये संगमरु विद्यार्थ्यांसाठी काही समस्यांवर औषधे दिली जातात आणि सुधारणा होते का ते पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय आवाज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभकामना !!

-कृष्णकुमार निकोडे

रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
मो. ९४२२३७४८८३.

विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन

जगताला सर्वात लोकप्रिय अभिनेता, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन याची जयंती आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदाच्या काळात मुकपटात अभिनय करून आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसावणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन येथे झाला. चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात शांततेच्या जीवनापासूनच केली. वयाच्या नवव्या वर्षी शाईसतल्या नृत्यपथकात त्यांची निवड झाली. या नृत्यपथकाद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात ते अभिनय आणि नृत्य करत. त्यांची आई मानसिक आज-राने त्रस्त असल्याने वयाच्या तेराव्या वर्षीच ताना शाळा सोडायची लागली.

अर्थाजनासाठी ते लहान मोठे कामे करू लागले. घराची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. परिस्थितीने उलट त्यांना खंबीर बनवले. त्यावेळेच्या



परिस्थितीबद्दल चार्ली चॅप्लिन आपल्या आत्मचरित्रात म्हणतात मला त्या परिस्थितीचे चटके फार काळ सहन करावे लागले नाही कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होते आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहज विसरून जायचो. त्यांचा आत्म विश्वास कणखर होता. छोटीमोठी कामे करूनही ते कधीही आपल्या ध्येयापासून दळले नाहीत. मोठा अभिनेता होण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते नाटक कंपन्यांना नियतनिश्चयाने संपर्क सादत. त्यांच्या

मेहनतीला फळ मिळाले त्यांना अनेक नाटकात भूमिका मिळू लागल्या. पुढे मोठ्या पडद्यावर देखील त्यांना संधी मिळत गेली. पडद्यावरील त्यांचे मस्तमौला आगळेवेगळे रूप प्रेक्षकांना खूप भावले. पडद्यावर त्यांची इन्स्टी झाली की प्रेक्षक खळ-खळून हसत. एक टाईट कोट, छोटी हॅट, मोठे शूज आणि चेहऱ्यावरील छोटीशी मिशी असे त्यांचे पडद्यावरील वेडगळ रूप प्रेक्षकांना खूप भावले. हे वेडगळ रूप प्रेक्षकांना इतके आवडले की पुढे हेच त्यांचे वेडगळ रूप त्यांची ओळख बनली.

या व्यक्तिसिरेबद्दल ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्याच क्षणी मी ती व्यक्तिसिरेखा अनुभवू लागलो. मी त्याला ओळखण्याची आणि रंगभंगवणारे असेपर्यंत तो माझ्यात भिन्नलेला असायचो. चार्ली चॅप्लिन यांनी आयुष्याचे चरित्र सादर करत असताना आपण आपल्या धासाच्या मदतीने गातो. तुमचा धास जितका

दुःख हे कारण असतं. खिळी उडवणे म्हणजे प्रतिकार करणे निसर्गाच्या शक्तीपुढे स्वतःच्या हतबलतेतही आपण हसत राहिले पाहिजे. प्रतिकुलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही-तर मानसिकरित्या खचून जाल असे ते म्हणत म्हणूनच त्यांच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द कीड’ याच ओपनिंग टायटल होतं अ पिव्कर विथ अ स्माईल अँड परहॅप्स अ टियर. स्वतःच दुःख विसरून आईचे स्वप्न साकारा करण्यासाठी त्यांनी पडद्यावर वेडगळ भूमिका करून जगभरातील प्रेक्षकांच्या मनावार राज्य केले.

भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकांशी संवाद साधू शकला त्यासाठी त्यांनी वापरलेले साधन म्हणजे भरपूर हासू आणि थोडेसे आसू. चार्ली चॅप्लिन यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रेक्षकांना गडबडा लाडायला लावून हसवत आणि दुसऱ्याच क्षणी डोळ्यात पाणी आणून

रडवत. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अनेक यत्क्या करून त्या पडद्यावर साकारल्या आणि गाजवल्या. जागतिक पटलावर महानायक म्हणून ते आयुष्यभर वावरले. पहिल्या महायुद्धाच्या काळातही त्यांनी लोकांना हसवण्याचे कार्य केले. २५ वर्षांनंतर जागतिक मंदी आणि हिटलरच्या काळातही त्यांनी प्रेक्षकांना हसवण्याचे कार्य थांबवले नाही. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज होती त्याकाळात चार्ली चॅप्लिन यांनी लोकांसाठी उत्तम भूमिका बजावल्या. २५ डिसेंबर १९७७ रोजी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा महान अभिनेता प्रेक्षकांना दुःख सा-गरात लोटून काळाच्या पडद्याआड गेला. चार्ली चॅप्लिन यांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली.

-श्याम ठाणेदार

दौंड, जि. पुणे
मो. ९९२२५४६२९५

फॅशन|संसार|सौंदर्य



लाभकारी

'मुलतानी'

आपल्या चेहऱ्याची त्वचा नितळ आणि मुलायम असावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. विशेषतः मुलींमध्ये चेहरा चांगला दिसावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू असलेले दिसतात. कधी चेहऱ्यावर येणारे पुरळ, डाग, कोरडेपणामुळे निघणारी स्कीन यांसारख्या समस्यांमुळे वैतागण होते. मग यावर नेमका कोणता उपाय करावा हे माहित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण त्यामुळे ही समस्या आणखी वाढते. काहीजण चेहरा उजळण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांची वापर करतात, तर काही जण पार्लरमध्ये जाणे पसंत करतात. पण भारतीय आयुर्वेदातील घटक असलेली मुलतानी माती चेहरा उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही या मातीचा लेप फायदेशीर ठरतो. चेहरा कोरडा पडणाऱ्यासाठी या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतात. बाजारात ही मुलतानी माती सहज उपलब्धही होते. पाहूया या मुलतानी मातीचा नेमका कसा उपयोग केल्यास त्याचा फायदा होतो...

डाग, रुक्षपणा कमी करेल चंदन फेस पॅक



चंदनमधील गुणधर्मांमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. नियमित स्वरूपात चेहऱ्यावर चंदन पॅक लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि काळे डाग देखील दूर होतील. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी चंदनाचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. ब्युटी केअर रुटीनमधील हा आयुर्वेदिक उपाय आहे. चंदनमध्ये जास्त प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे. यातील घटकांमुळे त्वचेवरील डाग, मुरुम आणि त्वचेचा रुक्षपणा कमी होतो. यामुळेच आयुर्वेदात चंदनला भरपूर महत्त्व आहे. हिवाळ्यामध्ये काही लोक अंगावर चंदन लेप लावून आंघोळ करतात. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेची संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. चंदन आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळण्यास मदत मिळते. कडक उन्हाळ्यात त्वचेचे भरपूर नुकसान होतं. उन्हाळ्यात त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी चंदन पावडरचा वापर करावा. चंदनामुळे मुरुम, डाग, डार्क सर्कल यासारख्या त्वचेच्या समस्या कमी होतात.

त्वचेच्या समस्या

धावपळीचे आयुष्य, अपुर्ण झोप, ताणतणाव इत्यादी गोष्टींमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी चंदन फेस पॅकचा वापर करून पाहा. चंदनाचे तेल देखील त्वचेसाठी लाभदायक असते. चेहऱ्याचे डाग कमी करण्यासाठी एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा दूध आणि चिमूटभर हळद मिस्र करून फेस पॅक तयार करा. हे मास्क आपल्या चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.

त्वचा हायड्रेट

त्वचा हायड्रेट नसल्याच्या कारणामुळे कोरडी होऊ लागते. यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात. चंदनमध्ये नैसर्गिक स्वरूपात असणारे तेल त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. एक चमचा चंदन पावडरमध्ये दोन चमचे गुलाब पाणी मिस्र करून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.



■ सन टॅन कमी होतं : सन टॅनिंग कमी करण्यासाठी चंदन फेसपॅक फायदेशीर आहे. एक चमचा संत्र्याच्या पावडरमध्ये एक चमचा चंदन आणि दोन चमचे दही मिस्र करा. जाडसर पेस्ट तयार करा. १५ मिनिटांसाठी हे मास्क चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. या मास्कमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि काळे डाग देखील हळूहळू कमी होतील.

■ शरीरावरील सूज कमी होतं : चंदनमुळे शरीरावर आलेली सूज कमी होते. चेहऱ्यावरील मुरुमांचा त्रास, मुरुमांमुळे होणारा दाह कमी होतो. मुरुम आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी एक चमचा धणे पावडर, एक चमचा चंदन आणि दोन चमचा दही एकत्र घ्या आणि मिस्र करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. या फेस मास्कमुळे त्वचेवरील मुरुम कमी होतील. चंदनमुळे त्वचेला थंडावा मिळतो. हे मास्क नियमित लावल्यास त्वचा हायड्रेट राहील.

■ एस्ट्रॅजेंटप्रमाणे करते काम : चंदनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. हे घटक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करतात. त्वचा मऊ ठेवण्याचे कार्य करतात. रोमछिद्रांमधील दुर्गंध स्वच्छ करतात. कोणत्याही फेस मास्कमध्ये तुम्ही चंदनाचा उपयोग करू शकता. चंदनामध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म आहेत. जे काही मुरुम आणि दुरावापत भरून काढण्याचे काम करतात. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती स्वच्छ करण्याचे काम चंदनमधील घटक करतात.

त्वचा आणि केसांची देखभाल करण्यासाठी 'मुलतानी माती' रामबाण उपाय आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ब्युटी केअर रुटीनमध्ये याचा वापर केला जात आहे. डाग, मुरुम, त्वचेचा रंग आणि पोत चांगला करण्यासाठी तसेच केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. मुलतानी मातीमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक गुणधर्मांचा समावेश आहे. यातील पोषक घटकांमुळे केसांवर सकारात्मक परिणाम होतो. या आयुर्वेदिक उपायामुळे केस तुटणे, केसगळती, कोंडा या समस्या कमी होऊन तुमचे केस घनदाट, काळेशार आणि लांबसडक होण्यास मदत मिळू शकते. केसांचे आरोग्य निरोगी राहावं, यासाठी तुम्ही मुलतानी माती हेअर पॅकचा वापर केल्यास फायदेशीर ठरू शकते. यापासून कित्येक पोषण तत्वांचा तुमच्या केसांना पुरवठा होईल. निजीव केसांचीही समस्या कमी होऊ शकते.

मुलतानी मातीचे 6 हेअर पॅक !

■ तुटणाऱ्या केसांची समस्या : केस तुटणे ही एक सामान्य समस्या आहे आणि यामुळे अनेक जण त्रस्त देखील असतात. केस तुटणे आणि केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा मुलतानी माती हेअर पॅकचा वापर करा. मुलतानी माती आणि दही एकत्र घ्या आणि त्याचा हेअर पॅक तयार करा. हेअर पॅक चांगल्या पद्धतीने केसांना लावा. एक तास पॅक केसांवर राहू द्या. यानंतर कोमट पाणी आणि सौम्य स्वरूपातील शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय केल्यास केसगळतीची समस्या कमी होईल.

■ लांबसडक केस : आपले केस लांबसडक आणि घनदाट असावेत, अशी इच्छा प्रत्येक तरुणीची असते. पण धूळ, माती आणि प्रदूषणाचा केसांवर वाईट परिणाम होतो. केसांची योग्य देखभाल न केल्यास त्यांची अवस्था आणखी वाईट होऊ शकते. मुलतानी मातीमुळे केसांना खोलवर पोषण तत्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होते. एका वाटीमध्ये मुलतानी माती आणि रीठा पावडर एकत्र घ्या. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिस्र करा. जाडसर हेअर पॅक तयार करून घ्या. आता केसांना हा पॅक लावा आणि अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्यास केसगळती कमी होईल.

■ कोरड्या केसांची समस्या : मऊ केसांसाठी मुलतानी माती, दही आणि तिळाच्या तेलाचा वापर करावा. या तिन्ही सामग्री वाटीमध्ये एकत्र घ्या आणि हेअर पॅक तयार करा. आता हा पॅक टाळू, केस आणि केसांच्या मुळांना लावा. १५ ते २० मिनिटांनंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. थोड्या वेळाने केसांना शॅम्पू लावून केस धुऊन घ्या आणि कंडिशनर देखील लावा. शक्यतो



केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करावा. या हेअर पॅकमुळे केसांना भरपूर प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो. या पॅकमुळे केसांवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

■ केसांना मॉइश्चराइज करण्यासाठी : केसांची चमक वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. हे तेल थोडेसे गरम करून घ्या. तेल उकळू नये, केवळ कोमट करावं. आता या तेलाने केसांचा हलक्या हाताने मसाज करावा. यानंतर मुलतानी मातीमध्ये लिंबू रस, एक चमचा मध आणि दहाचा समावेश करून हेअर पॅक तयार करा. एक तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. या हेअर पॅकमुळे केस मऊ होतात. तसेच केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

■ तेलकट केसांसाठी हेअर पॅक : मुलतानी मातीमुळे केसांमधील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते. पाण्यामध्ये मुलतानी माती मिस्र करून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. एक तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. या पॅकमुळे तेलकट केसांची समस्या कमी होईल.

■ कोंडा कमी करण्यासाठी : सामग्री : मुलतानी माती, मेथी दाण्यांची पावडर, एक चमचा लिंबू रस. मेथीची पावडर रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेली मेथी पावडर, मुलतानी माती आणि एक चमचा लिंबू रस वाटीमध्ये एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करून घ्या. हा पॅक टाळूवर लावा. हा पॅक केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत लावायचा आहे, हे लक्षात घ्या. अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. केसांसाठी केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करावा. तुम्ही आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. या हेअर पॅकमुळे केसांमध्ये जमा झालेली दुर्गंध बाहेर फेकली जाते. केसांच्या वाढीसाठी आपल्या टाळूवरील त्वचा निरोगी असणे आवश्यक आहे.

त्वचेसाठी चंदन तेलाचे 6 फायदे

चंदनाचे तेल जगभरातील सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्वचेसाठी चंदन किती फायदेशीर आहे हे आपल्यापैकी अनेकांनी आजी-आजोबांकडून ऐकले असलेच. विशेषतः मुरुमांसाठी. पण तुम्हाला माहित आहे का की चंदनाचा वापर केवळ मुरुमांपासून सुटका करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी चंदनाच्या तेलाचे फायदे...

■ पिंपल्स आणि काळे डाग काढून टाकते : चंदन तेल पिंपल्स आणि त्यांच्यामुळे होणारी जळजळ शांत करते. यासाठी चंदनाच्या तेलात हळद आणि कापूर मिसळा. आता हे पिंपल्सवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला यामुळे नक्कीच फरक मिळेल.

■ चंदन एंजिमवापर उपचार करते : एंजिमपासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला त्या भागावर चंदनाच्या तेलाचे १ ते २ थेंब टाकावे लागतील. यामुळे तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवेल.

■ त्वचेवरील डाग दूर होतः चंदनाच्या वापराने चेहऱ्यावरील डाग किंवा जखमाही नाहीशा होतात आणि त्वचा मुलायम होते. जर तुम्हाला यासाठी चंदनाचे तेल सापडत नसेल तर तुम्ही चंदन पावडरदेखील वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या त्वचेनुसार यात तेल मिस्र करायचे आहे आणि ते किमान १२ तास तसेच ठेवून घ्यायचं आहे. यानंतर चेहऱ्यावर या तेलाचे मसाज करा आणि काही मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

■ घामोळ्याची समस्या दूर होते : चंदन थंडगार आहे. त्यामुळे ते त्वचेवर लावल्याने थंडी आणि आराम मिळतो. जर तुम्हीही उन्हाळ्यात घामोळ्याने हैराण असाल, तर चंदनाची पेस्ट त्वचेवर लावा. अगदी लहान मुलांनाही तुम्ही हे लावू शकता.

■ अँटी-टॅनिंग गुणधर्म असतात : चंदनाचे तेल त्वचेच्या टॅनिंगपासून मुक्त होण्यास देखील मदत करते. यासाठी मध, लिंबाचा रस आणि दहात चंदनाचे तेल किंवा पावडर मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. कोरडे झाल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा.

■ एंटी-एंजिम गुणधर्म असतात : चंदनाचे तेल त्वचा सैल होऊ देत नाही. हे अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढते. ज्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी चंदनाच्या तेलात मध आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळावे लागेल. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा.



उन्हाळ्यात मिळवा तजेलदार चेहरा

उन्हाळा आता सुरू झाला असून या दिवसात उष्ण वारे आणि कडक सूर्यप्रकाश त्वचेचा सर्व रंग काढून घेत आहेत. या दिवसांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर दिसून येत आहे. कडक उन्हाळ्यात चेहऱ्याला जळजळ, घाम येणे, खाज सुटणे, टॅनिंग अशा समस्या सतावत आहेत. काही वेळ बाहेर फिरल्यानंतर चेहऱ्याला घाम येऊ लागतो आणि चेहरा लाल होऊ लागतो आणि चेहऱ्यावर पुरळ येणे सुरू होते. उन्हाळ्यात चेहरा थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती आणि पुदिना पॅक प्रभावी आहे.

पॅकमध्ये असलेले पुदिना त्वचेला थंड बनवते आणि त्वचेचा टोन देखील उजळ करते. तुम्ही हा पॅक वापरला तर तुमच्या त्वचेचा टोन एकसमान करतो आणि ब्लॅक हेड्सपासूनही सुटका करतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर हा पॅक वापरणे फायदेशीर ठरेल. जर तुम्हीही उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर मुलतानी माती आणि पुदिना पॅक लावा. हा पॅक लावल्याने घाम येणे तर कमी होईलच, सोबतच तुमचा चेहराही मस्त होईल. हा पॅक तुम्ही उन्हाळ्यात घरी बनवू शकता. हा पॅक लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल आणि चेहऱ्याची त्वचा थंड राहील.

त्वचेचे फायदे

मुलतानी माती आणि पुदिना पॅक उष्णतेमध्ये चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि तेल नियंत्रित करते. हा पॅक लावल्याने तुमच्या त्वचेची होणारी जळजळ आणि उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच तुम्ही उन्हाळ्यात जास्त उन्हात राहिल्यास हा पॅक वापरा.

पॅक कसा तयार करावा ?

हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या. आता पुदिना मिक्समध्ये किंवा जाळीवर बारीक करून घ्या. लक्षात ठेवा त्यात जास्त पाणी घालू नका. पुदिनाची ही पेस्ट मुलतानी मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा आणि १५ मिनिटे कोरडे होऊ द्या. १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा, उन्हाळ्यात चेहरा थंड राहील.

वात रोगावर, गुडघेदुखी, संधीवात, आमवात, मनक्यात गॅप येणे, नस दबणे यावर खात्रीशीर ईलाज.

:: पत्ता ::

सेवा विलनीक

गणराज फर्निचरच्या बाजुला मेन रोड तुप्पा पाटी, नांदेड -९

संपर्क : डॉ. सय्यद ताहेर, मो. ९६७३५५९९००, ९६७७९९९००१, ९६७०९२९३५६

गोदातेर समाचार

हर्बल ट्रिटमेंट

१६ वर्षांपासून नांदेडकरांच्या सेवेत...



किडे, मुंग्या, मुंगळे, झुरळ, पाल, उंदीर, डेकून, साप, कबुतर, वाळवी, मधुपॉळे इत्यादींचा खात्रीशीर उपाय. कामाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. त्रास नाही, वास नाही.

पूर्णा रोड, बी.एस.एन.एल. ऑफिससमोर नांदेड मो. 9284804221, 9637704308

गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६

पान ६

विचार आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही - प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे

नांदेड (प्रतिनिधी) - संकुचित विचार करणे किंवा एका विशिष्ट वर्तुळात वावरणे हे लोकशाहीचे विकृतीकरण आहे. आपले घर, आपली माणसे, आपला समाज एवढा पुरता संकुचित विचार हा देशासाठी आणि स्वतःसाठी घातक आहे. सर्व काही आपल्यालाच, आपल्याच घरात असणे हा स्वार्थीपणा दुबळेपणाचे लक्षण आहे. लोकशाहीकरिता मनाचे खुजीकरण जास्त धोकादायक आहे. म्हणून विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही आहे, असे मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी मांडले.



याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्यासमवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. पवार, माजी उपसंचालिका सुनीता रोडगे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, अध्यासनाच्या समन्वयिका डॉ. सुनिता पाटील, माध्यमशास्त्र संकुलाचे माजी संचालक राजेंद्र गोणारकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्यासमवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. पवार, माजी उपसंचालिका सुनीता रोडगे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, अध्यासनाच्या समन्वयिका डॉ. सुनिता पाटील, माध्यमशास्त्र संकुलाचे माजी संचालक राजेंद्र गोणारकर यांची उपस्थिती होती.

बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे आयोजित महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून आपले विचार मांडत होते.

पुढे डॉ. गव्हाणे म्हणाले, आपल्यातील संवाद दिवसेंदिवस ह्रपत चालला आहे. आपले वर्तुळ कमी-कमी होत चालले आहे. आपले वर्तुळ कमी-कमी होत चालले आहे. प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून आपले विचार मांडत होते.

आहेत. एकीकडे विज्ञान झपाट्याने प्रगती करीत आहे. एखायसारख्या युगात आपण वावरत आहोत. पण त्याचबरोबर या दोन महात्म्यांच्या विचारांचा फाडा आपल्या मनात रुजवणे म्हत्वाचे आहे. शेवटी त्यांनी डॉ. सुधीर गव्हाणे यांनी अध्यासन केंद्रातर्फे व्यक्त केलेल्या अपेक्षांची परिपूर्ती लवकरच कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्याशी चर्चा करून पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवान यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. जयंती महोत्सवामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, रंगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. या कार्यक्रमास रासेयो संचालक डॉ. मारुती गायकवाड, ज्ञानस्तोत्र केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ. रवी सरदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, काळबा हाणवते यांच्यासह शास्त्राध्यक्ष, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

महानगरपालिका : कामकाजात गती आणि स्वच्छतेत सुसूत्रता आणा



महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश

नांदेड (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चालणारे दैनंदिन कामकाज आणि शहर स्वच्छता विभागाच्या कार्याचा सविस्तर आढावा दि. १५ एप्रिल रोजी महापौर कविता मुळे यांनी घेतला. शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करावीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे कडक निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामांचा अहवाल महापौरांकडे सादर केला. बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करावे. जन्म-मृत्यू दाखले, कर आकारणी आणि इतर नागरी सेवांसाठी नागरिकांना

क्षेत्रीय स्तरावर पाणी-पुरवठ्याच्या समस्या आणि आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ड्रेनेज लाईनची स्वच्छता आणि औषध फवारणी नियमित करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी नियमित कारवाई करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नांदेड शहराचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रीय कार्यालये हा प्रशासनाचा कणा आहेत. जर या स्तरावर कामे वेळेत झाली, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी महापौरांनी केले. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील महापौरांच्या दालनात आयोजित या बैठकीला महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त मो. गुलाम सादक, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रमेश चव्हेर, राजेश जाधव, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, उपअभियंता नरेंद्र सुजलेगावकर आदी उपस्थित होते.



नांदेड - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व. प्रकाश कौडगे पुण्यतिथीचे औचित्य साधून शिवसेना महानगरप्रमुख दीपक स्वामी यांच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. आनंदराव बोंडारकर, सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार, दर्शनसिंह सिद्धू, महानगर प्रमुख दीपक स्वामी, सचिन किशोरे, युवा सेना निरीक्षक प्रमुख अमोघसिंह साहबळे, विकास देशमुख, सुहास खराणे, पप्पू जाधव, सचिन पवार, प्रशांत अंकलता, नवीन कौडगे, राहुल घेताले, गोकुळ कौडगे, गिरीश नारखेडे, बोनीसिंह, विकी गोपीबा, श्याम वानखेडे, भास्कर गव्हे, अमोल, शंकर पाटील, प्रियश ठाकूर, सौरभ दमकौंडवार आदी उपस्थित होते. (छाया : करणसिंह बैस, नांदेड)

पेट्रोलिंग दरम्यान पिस्तूलधारी युवक एलसीबीच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंगळवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीमध्ये बंदोबस्तावर असलेली पोलीस यंत्रणा गस्त घालणार नाही अशा अविर्भावात वावरणारा व आपल्याजवळ पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या ताबडीत सापडला. पोलीसांनी त्याला अटक करून पिस्तूल व काडतूस जप्त केले. त्याच्याविरुद्ध इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १५ एप्रिल रोजी दुपारी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. शहर व जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश



वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी पेट्रोलिंग दरम्यान सपोनि रवी वाहुळे व त्यांचे पथकातील बळीराम दासरे, गुंडराव कर्ले, दिलीप चंचलवार, मिलिंद नरबाग, माधव केंद्रे, सिद्धार्थ सोनसळे, मारुती मोरे आणि मोतीराम पवार यांच्या पथकाने संघसेन नगर

परिसरात आरोपी प्रितम लोखंडे हा पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पिळगळेच्या माहितीप्रमाणे संघसेननगर, इतवारा येथे छापा कारवाई केली. यावेळी प्रितम ऊर्फ बबलु लाला आनंद लोखंडे (वय २२ वर्षे), रा. संघसेननगर, इतवारा नांदेड) हा मिळवून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकादेशीरित्या बाळगणाऱ्या एक लोखंडी गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतूस असा एकूण किंमत ३१ हजार रुपयांचा मुद्दामाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन मुद्दामालासह इतवारा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शिवा संघटनेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्याचे आयोजन चिखलवाडी चौरस्ता ते गुरुद्वारा चौरस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा

नांदेड (प्रतिनिधी) - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना जिल्हा नांदेड शाखेतर्फे क्रांतीसूर्य जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८१५ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता शिवलिंगेश्वर मंदिर सिडको येथे ध्वजारोहण, सिडको-हडको भागातील मुख्य रस्त्यांवरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास सकाळी १० वाजता अभिवादन होईल. दुपारी १ वाजता संपत्ती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून चुना मोढा टावर, नवीन कौडा ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोर डीआयजी चौक नांदेड येथे सायंकाळी ८ वाजता

१९ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक व समारोप कार्यक्रम

भव्य मिरवणुकीचा समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे तर उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, अध्यक्ष सोपानराव मारकवाड, कार्याध्यक्ष अनिल पाटील निमटेकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आ. अजित गोपखेडे, खा. प्रा. रवींद्र चव्हाण, आ. श्रीजयाताई चव्हाण, आ. भीमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंडारकर, आ. जितेश अंतापूरकर, आ. राजेश पवार, आ. बाबुराव कोहळीकर, महापौर सौ. कविताताई मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मोफत आरोग्य शिबिरासाठी दंतरोगतज्ञ डॉ. विवेक टापरे, त्वचारोगतज्ञ डॉ. वर्षा टापरे, पोटविकासतज्ञ डॉ. अभिजीत स्वामी, डॉ. राजेंद्र काणगे, नेत्रचिकित्सा डॉ. विभूते, मधुमेह चिकित्सक डॉ. शिवकुमार घडवई, होमीओपॅथी डॉ. गजानन देलमाडे, जनेरल फिजिशियन डॉ. ममथ हे तज्ञ डॉक्टर आरोग्य शिबिरात सेवा देणार आहेत.



आ. बोंडारकर यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना

नांदेड (प्रतिनिधी) - नांदेड दक्षिण भागातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या रस्त्याच्या विकास कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. शिवाय काम बंद असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात कामाला सुरुवात करून लवकरच हे काम पूर्ण करावे, अशा सूचना आ. आनंदराव पाटील बोंडारकर यांनी केल्या आहेत. नांदेड दक्षिण भागात रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही कामे रखडली आहेत. काम पूर्ण करण्यासाठी गुन्तेदारांचे लक्ष्य नाही. यामुळे नांदेड शहरातील वाहतूकीवरही प्रचंड ताण येतो आहे. शिवाय रस्ते विकासाची कामे खोळंबली

असल्याने प्रवाशांना, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आ. आनंदराव बोंडारकर यांनी चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौक या रस्त्याची पाहणी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीने हा रस्ता दोन दिवसात दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंह सिद्धू, उपजिल्हाप्रमुख अवतारसिंह परहेदार, महानगरप्रमुख दीपक स्वामी, दीपकसिंह सोढी, अक्षय रावत, रणजीतसिंह गिल, बिरबल यादव, गौतम जैन, सचिन पवार, जोशी, श्याम पाटील वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नवनाथ सोनटके यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नागरीक उपस्थित होते.

भारतीय स्टेट बँकेत डॉ. आंबेडकर जयंती साजरी



नांदेड (प्रतिनिधी) - शहराच्या शिवाजीनगर परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय कार्यालयातील मुख्य

संघटनेच्या डीजीएस शिल्पा जितूरकर हे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रचलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष उमेश आडगावकर यांनी केली तर अधिकारी संघटनेचे सीआरएस किरण जितूरकर आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण कणभर जरी आत्मसात केली तर आपले जीवन

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाड्यांना मुदतवाद

नांदेड (प्रतिनिधी) - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने पुढील ट्रेन ऑन डिमांड विशेष गाड्यांची एक फेरी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या विटमन थांबे, वेळापत्रकासह चालवल्या जाणार आहेत. मुदतवाद देण्यात आलेल्या विशेष गाड्यांना तपशील पुढीलप्रमाणे आहे. गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून, तिची सेवा १७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०६ अकोला तिरुपती विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा १९ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०५ नांदेड-तिरुचेरु विशेष गाडी शनिवारी धावणार असून तिची सेवा

१८ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०६ तिरुचेरु-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा १९ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०५ नांदेड-धर्मावरम विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा १७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०५ धर्मावरम-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा १९ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०९ जालना-तिरुचेरु विशेष गाडी सोमवारी धावणार असून तिची सेवा २० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६०९ तिरुचेरु-जालना विशेष गाडी मंगळवारी धावणार असून तिची सेवा २१ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

लक्ष्मीबाई हस्तावळे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) - लोहा तालुक्यातील वाळकी बु. येथील रहिवासी तसेच सध्या बळीरामपूर येथील लक्ष्मीबाई भुजंग हस्तावळे यांचे दि. १५ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १२ वाजता वाळकी-शंभरगाव रोडवरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, नातवंडे व आसेट असा परिवार आहे.